

महाराष्ट्र विधानसभा
दिवसाच्या कामकाजाचा क्रम
मंगळवार, दिनांक २६ जुलै, २०१६
(सकाळी ११.०० वाजता)

एक : प्रश्नोत्तरे.

दोन : कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवणे -

संसदीय कार्यमंत्री : विधानसभेच्या सन २०१६ च्या पहिल्या (अर्थसंकल्पीय) अधिवेशनात दिनांक ९ मार्च, २०१६ ते दिनांक १३ एप्रिल, २०१६ या कालावधीत मा.मंत्री/ मा.राज्यमंत्री महोदयांनी विधानसभा सभागृहात दिलेल्या एकूण ११८८ आश्वासनांची यादी तसेच सन २०१६ चे पहिले (अर्थसंकल्पीय) अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आतापर्यंत पूर्तता करण्यात आलेल्या एकूण ६३५ आश्वासनांच्या विवरणपत्रांची यादी सभागृहाच्या पटलावर ठेवतील.

तीन : लोकलेखा समितीचा अकरावा अहवाल सभागृहास सादर करणे.

चार : औचित्याचे मुद्दे.

पाच : लक्षवेधी सूचना (म.वि.स. नियम १०५ अन्वये) :

(दिनांक २५ जुलै, २०१६ रोजी दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेल्या परंतु पुढे ढकलण्यात आलेल्या लक्षवेधी सूचना क्रमांक १ व २)

(१) सर्वश्री हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेटीवार, अमिन पटेल, अस्लम शेख, प्रा.वीरेंद्र जगताप मो.आरिफ नसीम खान, अॅड राहूल कुल, वि.स.स पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"बुलढाणा जिल्ह्यात अशुध्द पाणी विक्रीचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत असतानाही त्याकडे अन्न व औषध प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची बाब माहे जून, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास येणे, अल्प आर्थिक गुंतवणूक करून अनेकांनी पाणी प्रकल्प उभारले असून यास भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) ची तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाची सुद्धा नसलेली परवानगी, विक्रीसाठी पॅकिंग केलेल्या जावर कोणताही उल्लेख, लेबल लावण्यात येत नसणे, प्लॅटमध्ये पाणी तपासणीसाठी नसलेले प्रयोगशाळा, केवळ टीडीएल मीटर लावलेले

असणे, पॅकेज ड्रिंकिंगसाठी वापरण्यात येणारे पारदर्शक जार फुड ग्रेड आहेत की नाही याचा कुठेही उल्लेख नसणे, वॉटर पॅकेजिंगची प्रक्रिया भारतीय मानक ब्युरोच्या (बीआयएस) निकषांप्रमाणे नसून अनेक ठिकाणी स्वच्छता नसणे, मिनरल वॉटरच्या नावाखाली दररोज लाखो रुपयांची पाणीविक्री करून नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ व त्याकडे शासन करत असलेले दुर्लक्ष, परिणामी येथील जनमानसात निर्माण झालेला असंतोष, त्यामुळे येथील पाणी उद्योगांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची आवश्यकता, शासनाने याबाबत करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

(२) **श्री.भास्कर जाधव, वि.स.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे पर्यावरण मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-**

"लोटे ता.खेड, जि. रत्नागिरी येथील औदयोगिक वसाहतीमध्ये प्रदूषणाची अत्यंत गंभीर बनलेली समस्या, पावसाळ्याच्या दिवसात कारखानदारांकडून अत्यंत घातक, दूषित रासायनिक सांडपाणी उघडयावर सोडण्यात येत असल्यामुळे हे सांडपाणी नदीपात्रात मिसळून दाभोळ खाडी व जगबुडी नदीपात्रातील मासे मोठया प्रमाणात मृत झाल्याच्या घटना माहे जून-जुलै २०१६ मध्ये वा त्या दरम्यान उघडकीस येणे, सदर रासायनिक पाणी पिऊन जनावरे दगावल्याची घडलेली घटना, सतत मृत माशांचा खच पडत असल्याने दुर्गंधी पसरून खाडीपट्ट्यातील लोकवस्तीमध्ये आरोग्याचा निर्माण झालेला गंभीर प्रश्न, तसेच मच्छीमार समाजाचे संपुष्टात आलेले उदरनिर्वाहाचे साधन, दि. २७ जून २०१६ रोजी घरडा केमिकल प्रा. लि. या कंपनीत झालेला स्फोट, त्यामुळे संपूर्ण औदयोगिक वसाहतीसह परिसरातील गावांमध्ये धुराचा लोट पसरून नागरिकांना झालेला त्रास, तसेच दि. ६ जुलै २०१६ रोजी एस.आर.ग्रुप इंडियन ऑक्सिसेट या कंपनीमध्ये मोठया प्रमाणात वायू गळती होवून परिसरातील रहिवाशांना डोळ्यांची जळजळ व श्वसनाचा त्रास झाल्याने वैदयकीय उपचारांसाठी करावी लागलेली धावपळ, एकूणच आग, स्फोट, रासायनिक सांडपाणी उघडयावर सोडण्यात येणे अशा घटनांमध्ये वाढ होवूनही शासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात येणे, या प्रकारामुळे रहिवाशी व नागरिकांच्या जिविताचा निर्माण झालेला प्रश्न, त्यामुळे नागरिकांमध्ये पसरलेली तीव्र असंतोषाची भावना, ही बाब विचारात घेता प्रदूषण व दुर्घटनांना जबाबदार असलेल्या दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

(३) **सर्वश्री प्रकाश अबिटकर, सत्यजित पाटील, शंभूराजे देसाई, चंद्रदीप नरके, उल्हास पाटील, राजाभाऊ वाजे, वैभव नाईक, डॉ सुजित मिणचेकर, डॉ राहुल पाटील, वि.स.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे ग्रामविकास मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-**

"राज्यात २.४३ लाख कि.मी लांबीचे रस्ते असून त्यापैकी ७५ टक्के रस्ते ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग असणे, बहुतेक रस्त्यांची अवस्था दयनीय असून ते वाहतूकीस असुरक्षित असणे, या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी व नुतनीकरणासाठी शासनामार्फत दिलेला अत्यल्प निधी, मा.मुख्यमंत्री सडक योजनेतून देण्यात येणाऱ्या निधीसाठी मानवी विकास निर्देशकांची घालण्यात आलेली अट, त्यामुळे ग्रामीण व इतर नादुरूस्त रस्त्यांसाठी मा.मुख्यमंत्री सडक योजनेतर्गत रस्त्यांसाठी

लावण्यात आलेली मानवी विकास निर्देशकाची (एचडीआय) अट रद्द करण्याची तसेच रस्त्यांच्या एकूण लांबीच्या प्रमाणात रस्ते डांबरीकरणासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता, जिल्हा नियोजन मंडळ (डीपीडीसी) या राज्यस्तरीय रस्ते दुरुस्ती कार्यक्रमाच्या निधीत भरीव वाढ करण्याची असणारी आवश्यकता, जिल्हा नियोजन मंडळातील रस्त्यांच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र लेखा शिर्ष निर्माण करण्याची गरज, जिल्हा परिषदेकडील रस्त्यांची दुरुस्ती-देखभाल यासाठी केलेली अत्यंत कमी निधीची तरतूद, जिल्हा परिषदेकडील रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याची अत्यंत मंद गतीने सुरु असलेली कार्यवाही, सदर हस्तांतरणाच्या कामास गती देण्याची आवश्यकता, डोंगरी विकास योजनेंतर्गत निधीमध्ये वाढ केलेली नसणे, सदरहू योजनेच्या निधीत वाढ करण्याबाबत लोकप्रतिनिधीनी वारंवार शासनाचे लक्ष वेधूनही त्याकडे शासनाचे झालेले दुर्लक्ष, या सर्व प्रकारची तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता, शासनाने यासंदर्भात करावयाची कार्यवाही, याबाबत शासनाची भूमिका व प्रतिक्रिया."

- (४) **अॅड. यशोमती ठाकूर, सर्वश्री. विजय वडेटीवार, अमिन पटेल, अस्लम शेख, मो.आरीफ नसिम खान, नितेश राणे, वि.स.स..पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे कृषी मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-**

"खरिप हंगाम जवळ आला असतांना देखील अमरावती महसूली विभागात चार लाख क्विंटल बियाणांचा तुटवडा भासला असल्याची माहिती माहे जून, २०१६ दरम्यान निदर्शनास आले असणे, अमरावतीसह अकोला, वाशिम, यवतमाळ व बुलडाणा या पाच जिल्ह्यांमध्ये खरिप हंगामात सुमारे ३२ लाख ७३ हजार हेक्टर शेतजमिनीवर पेरणी होणार असल्याचे कृषी विभागाद्वारे सांगण्यात आले असणे, वेळेवर पर्जन्यवृष्टी झाल्यास मागणीमध्ये वाढ होण्याची असलेली शक्यता, खरीप हंगामासाठी उडीद, भुईमुग, सुर्यफूल, तीळ, धान या पिकांच्या ६ लाख २९ हजार ५९२ क्विंटल बियाण्यांची करण्यात आलेली मागणी, परंतू येथील शेतकऱ्यांना बियाणे पुरविण्याबाबत शासन करीत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, परिणामी शेतकऱ्यांत निर्माण झालेला तीव्र असंतोष, त्यामुळे शासनाने योग्य नियोजन करून येथील शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्याबाबत करावयाची तातडीची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

सहा : सन २०१६-२०१७ च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान (दुसरा व शेवटचा दिवस).

- (१) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग.
- (२) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग.
- (३) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग.
- (४) आदिवासी विकास विभाग.
- (५) महिला व बालविकास विभाग

(मतास टाकावयाच्या मागण्यांची सूची स्वतंत्रपणे वितरीत केल्याप्रमाणे)
[चर्चारोध (गिलोटीन) सायंकाळी ०५.३० वाजता]

सात : शासकीय विधेयके :

(अ) विचार पुढे सुरु, खंडशः विचार व संमत करणे :-

सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक २६ - महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०१६.

(ब) विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

- (१) (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री अमीन पटेल, राधाकृष्ण विखे पाटील, राहुल मोटे, हसन मुश्रीफ, विजय वडेटीवार, सुरेश लाड, अस्लम शेख, अबू आझमी, हर्षवर्धन सपकाळ, जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, बाळासाहेब पाटील, डॉ.सतीश पाटील, श्री.वैभव पिचड, श्रीमती दिपीका चव्हाण, सर्वश्री भास्कर जाधव, दिपक चव्हाण, संजय कदम, राणाजगजितसिंह पाटील, डॉ.जितेंद्र आव्हाड, सर्वश्री हनुमंत डोळस, जयदत्त क्षीरसागर, राहुल जगताप, शशिकांत शिंदे, राजेश टोपे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०१६ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १३ - महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (सुधारणा) अध्यादेश, २०१६ नापसंत करते."

- (ख) सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक २५ - महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१६.

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक २५ - महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ५१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. हर्षवर्धन सपकाळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक २५ - महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४० सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ङ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, भास्कर जाधव, हनुमंत डोळस, पांडुरंग बरोरा, डॉ.जितेंद्र आव्हाड, श्रीमती दिपिका चव्हाण, सर्वश्री हसन मुश्रीफ, वैभव पिचड, राहुल जगताप, राणाजगजितसिंह पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक २५ - महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (२) (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री पृथ्वीराज चव्हाण, अमीन पटेल, राधाकृष्ण विखे पाटील, राहुल मोटे, हसन मुश्रीफ, विजय वडेटीवार, सुरेश लाड, अस्लम शेख, अबू आझमी, हर्षवर्धन सपकाळ, जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, बाळासाहेब पाटील, डॉ.सतीश पाटील, श्री.वैभव पिचड, श्रीमती दिपिका चव्हाण, सर्वश्री भास्कर जाधव, दिपक चव्हाण, संजय कदम, राणाजगजितसिंह पाटील, डॉ.जितेंद्र आव्हाड, सर्वश्री हनुमंत डोळस, जयदत्त क्षीरसागर, राहुल जगताप, शशिकांत शिंदे, संदीप नाईक, राजेश टोपे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०१६ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १० - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) अध्यादेश, २०१६ नापसंत करते."

(ख) सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक २९ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१६.

(ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक २९ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ५१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. राधाकृष्ण विखे-पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक २९ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ङ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक २९ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. हर्षवर्धन सपकाळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक २९ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (३) (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री पृथ्वीराज चव्हाण, अमीन पटेल, राधाकृष्ण विखे पाटील, राहुल मोटे, हसन मुश्रीफ, विजय वडेटीवार, सुरेश लाड, अस्लम शेख, अबू आझमी, हर्षवर्धन सपकाळ, जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, बाळासाहेब पाटील, डॉ.सतीश पाटील, श्री.वैभव पिचड, श्रीमती दिपीका चव्हाण, सर्वश्री भास्कर जाधव, दिपक चव्हाण, संजय कदम, राणाजगजितसिंह पाटील, डॉ.जितेंद्र आव्हाड, हनुमंत डोळस, जयदत्त क्षीरसागर, राहुल जगताप, शशिकांत शिंदे, राजेश टोपे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०१६ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ११ - महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अध्यादेश, २०१६ नापसंत करते."

- (ख) सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३२ - महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विधेयक, २०१६.

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. हर्षवर्धन सपकाळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ३२ - महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४० सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- आठ : सर्वश्री सुनिल प्रभू, राजेंद्र पाटणी, अनिल कदम, डॉ.मिलिंद माने, श्री. राजेश क्षीरसागर, डॉ. विजयकुमार गावित, श्री. सुभाष साबणे, डॉ. सुनिल देशमुख, डॉ.जयप्रकाश मुंदडा, सर्वश्री. संजय केळकर, शंभुराज देसाई, डॉ.राहुल आहेर, श्री. राजाभाऊ वाजे, डॉ. संजय कुटे, श्री. राजन साळवी, डॉ. अनिल बोंडे, डॉ. शशिकांत खेडेकर, डॉ.देवराव होळी, श्री. अनिल बाबर, डॉ.तुषार राठोड, सर्वश्री. अजय चौधरी, उन्मेश पाटील, उल्हास पाटील, सुधाकर भालेराव, प्रकाश आंबिटकर, प्रा. राजू तोडसाम, डॉ. संजय रायमूलकर, श्री. अतुल भातखळकर, अॅड. आशिष शेलार, श्री. अमित साटम, वि.स.स. यांचा म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव :-

“राज्यात शासकीय रुग्णालय श्रेणीवर्धन करणे, गुणवत्तापूर्ण रुग्णसेवा पुरविण्याबाबत विविध योजना राबविण्यात येणे, राज्यातील कोकण व डोंगराळ प्रदेशात तसेच आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये वॉक इन इंटरव्यू द्वारे वैद्यकीय अधिकाऱ्यांची पद भरती सुरु असणे, गरोदर मातांना घर ते रुग्णालय व रुग्णालय ते घर जाण्यासाठी " वात्सल्य रुग्ण वाहिका" योजना कार्यान्वित करणे, दि. ०२ ऑक्टोबर, २०१६ पासून महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना कार्यान्वित करण्यात येणार असणे, त्याअंतर्गत आजारांची संख्या २७६ वरून ११०० पर्यंत आणि खर्चाची मर्यादा दीड लाखांवरून दोन लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचे प्रस्तावित असणे, दि. ०२ ऑक्टोबर, २०१६ पासून बाळासाहेब ठाकरे

अपघात विमा योजना कार्यान्वित करण्यात येणार असणे, कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन अंतर्गत राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करणे, कर्करोग टाळण्यासाठी तंबाखू सेवन नियंत्रण उपक्रम राबविण्यात येणे, राज्यभर जलयुक्त शिवार योजना राबविण्याचे शासनाचे धोरण पुर्णत्वाने फलद्रुप होणे, सद्यस्थितीत शिवारे भरभरून वाहत असल्याचे चित्र गावोगाव दिसून येणे, याबाबत शासनाने केलेली व करावयाची कार्यवाही विचारात घेण्यात यावी."

नऊ : अर्धा-तास चर्चा (म.वि.स. नियम ९४ अन्वये) :-

(१) श्री. सुभाष पाटील, वि.स.स.

"कोकणातील सागरी पर्यटनस्थळांचा विकास करण्याबाबत" या विषयावर श्री. वैभव नाईक, वि.स.स. यांचा तारांकित प्रश्न क्रमांक ५६९७२ ला दिनांक १९ जुलै, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अर्धा-तास चर्चा उपस्थित करतील.

(२) श्री. रूपेश म्हात्रे, वि.स.स

"पालघर जिल्ह्यातील मनोर-वाडा भिवंडी या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत" या विषयावर श्री. रूपेश म्हात्रे, वि.स.स. यांचा तारांकित प्रश्न क्रमांक ६०३९९ ला दिनांक २० जुलै, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अर्धा-तास चर्चा उपस्थित करतील.

विधान भवन,
मुंबई,
दिनांक : २५ जुलै, २०१६

डॉ. अनंत कळसे,
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.